

सेवांतर्गत आम्बासित प्रगती योजना

वेतन निश्चयातीचे अधिकार प्रदान करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेतन २००२/प्र.क्र.१/सेवा-३

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: ११ जानेवारी २००२

- संदर्भ:- (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०५५/प्र.क्र.१/१५/वारा, दिनांक ८ जून १९९५
 (२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०५५/प्र.क्र.३३/१५/वारा, दिनांक १ नोव्हेंबर १९९५
 (३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०५५/प्र.क्र.३३/१५/वारा, दिनांक २० मार्च १९९६
 (४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेतन १०९९/प्र.क्र.२/११/सेवा-३, दिनांक २० जुलै २००१

शासन निर्णय

संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील दिनांक ८ जून १९९५ च्या शासन निर्णयानवये गट-क व गट-ड (घर्ग-३ व घर्ग-४) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे असलेली कुठितता घालविषयासंबंधीची (कालवृद्धी पदोन्नती) योजना लागू करण्यात आली होती. वरील अनुक्रमांक ४ येथील दिनांक २० जुलै २००१ च्या आदेशान्वये पूर्वीच्या कालवृद्धी पदोन्नतीच्या योजनेची घासी रु.८०००-१३५०० या वेतनश्रेणीच्या मर्यादेत राजपत्रित अधिका-यांपैर्यंत वाढविषयात आली आहे. हा लाभ राजपत्रित अधिका-यांना दिनांक १ ऑगस्ट २००१ पासून देय झाला आहे.

२. या संदर्भातील शासन निर्णयांच्या तरतूदीनुसार राजपत्रित अधिका-यांची या योजनेखालील लाभ देय करण्यासंबंधीची प्रकरणे मंत्रालयातील प्रशासकीय विभागांकडे येणे अभिप्रेत आहे. ही कार्यपद्धती अवलंबित्यामुळे राजपत्रित अधिका-यांना या योजनेचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब विचारात घेऊन शासन आता पुढीलप्रमाणे आदेश देत आहे -

- (अ) गट "ब" च्या ज्या राजपत्रित अधिका-यांना सदर योजने अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होते त्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वेतनश्रेणी देण्याबाबतचे अधिकार यथास्थिती कार्यालय प्रमुख/प्रावेशिक विभाग प्रमुख यांना प्रदान करण्यात येत आहेत.
 (ए) गट "अ" च्या ज्या राजपत्रित अधिका-यांना सदर योजने अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होते त्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वेतनश्रेणी देण्याबाबतचे अधिकार राजस्तरीय विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात येत आहेत.
 (क) मंत्रालयातील गट "ब" व "अ" मधील ज्या राजपत्रित अधिका-यांना सदर योजने अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होते त्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वेतनश्रेणी देण्याबाबतचे अधिकार संबंधित मंत्रालयातील विभागांच्या सचिवांना देण्यात येत आहेत.

३. अराजपत्रित कर्मचा-यांच्या बाबतीत या योजनेतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासंबंधीच्या अधिकाराबाबतची विघ्मान तरतूद संशील यापुढे चालू राहील.

४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, हे आदेश निर्गमित झाल्यापासून २ महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांना उच्च वेतनश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही त्या त्या स्तरावर पूर्ण करण्यात याची व कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख/प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी अनुज्ञेय लाभार्थी व त्यापैकी प्रत्यक्षात किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले यासंबंधीचे विवरणपत्र संबंधित प्रशासकीय विभागांकडे दिनांक १५ फेब्रुवारी २००२ पूर्वी सादर करावे.

५. जिल्हा परिषदांमधील राजपत्रित अधिका-यांच्या बाबतीत वरीलप्रमाणे अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश ग्राम विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात येतील.

हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. डि. लागांगकर
शासनाचे सह सचिव

प्रति

प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा) -१, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल (लेखा परीक्षा) -२, महाराष्ट्र, नागपूर
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (१० प्रती),
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती),
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्रांचे प्रधान सचिव,
उपमुख्यमंत्रांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
मुख्य सचिवांचे उप सचिव (१० प्रती),
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय (५०० प्रती),
मंत्रालयीन सर्व विभाग,
सर्व विभागीय आयुक्त,
मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख, प्रावेशिक प्रमुख व कार्यालयीन प्रमुख.
*प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,
*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्रमांक ३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर,
मुंबई,
सिनीयर रिसर्च ऑफीसर, वे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्याय विभाग), खोली फ्लॅट, नोर्थ लॉक, नवी मिल्ली,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सर्वन, कोपरिंगस रोड, नवी मिल्ली,
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक लेखा निधी हिशेब, मुंबई,
उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/ पुणे/ नागपूर / औरंगाबाद / नाशिक / अमरावती
वरिष्ठ कोषगार अधिकारी, पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक
जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, सेवा-३, वित्त विभाग

* प्रता